

“कृषीपंप वीज जोडणी धोरण-२०२०”
अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षाकरिता
प्रशासकीय मान्यता.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-२०२०/प्र.क्र.१२१/ऊर्जा-५

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २१ मार्च, २०२३.

- संदर्भ:-**
१. शा.नि.क्र.संकिर्ण-२०२०/ प्र.क्र.१२१/ऊर्जा-५ / दि.१८.१२.२०२०.
 २. शा.नि.क्र. उविप्र-२०१८/ प्र.क्र.३०/ऊर्जा-५ / दि.१५.०९.२०२१.
 ३. शा.नि.क्र.संकिर्ण-२०२०/ प्र.क्र.१२१/ऊर्जा-५ / दि.१७.०३.२०२२.
 ४. शा.नि.क्र.निधिवि-२०२२/प्र.क्र.४६/ऊर्जा-५/दि.२९.०३.२०२२.
 ५. महावितरण कंपनीचे पत्र क्र.मु.अ. (वितरण)/ग्रावि/कृषीपंप/७१७८/
दि.०३.०३.२०२३.

प्रस्तावना:-

राज्यात महावितरण कंपनीमार्फत “कृषीपंप वीज जोडणी धोरण-२०२०” संदर्भिय शासन निर्णय क्र.(१) अन्वये राबविण्यात येत आहे. सदर धोरणा अंतर्गत दि.०१.०४.२०१८ पासून पैसे भरून वीज जोडणीकरिता प्रलंबित असणाऱ्या कृषीपंप अर्जदारांना पारंपारिक पध्दतीने वीज जोडण्या महावितरण कंपनीमार्फत देण्यात येत आहेत. सदर धोरणाची अंमलबजावणी संदर्भिय शासन निर्णय क्र.(३) अन्वये सुरु आहे.

मा.उपमुख्यमंत्री तथा मा.मंत्री (ऊर्जा) महोदयांनी दि.२८.०९.२०२२ रोजी घेतलेल्या ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत मार्च-२०२२ अखेर प्रलंबित असणाऱ्या १,८०,१०४ कृषीपंपांना मार्च-२०२३ पर्यंत वीज जोडण्या देण्याचे निर्देश दिले आहेत. यापैकी दि. १४ मार्च, २०२३ अखेर १,३७,८१७ कृषीपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. उर्वरित वीज जोडण्या देण्याचे काम महावितरण मार्फत सुरु आहे.

संदर्भिय शासन निर्णय क्र.(३) नुसार प्रत्येक वर्षी योजना कालावधीत घेण्यात येणाऱ्या रु.१५०० कोटी पर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता देणे आवश्यक आहे. संदर्भिय पत्र क्र. (५) अन्वये महावितरण कंपनीचा सन २०२२-२३ या वर्षाकरिता घेण्यात येणाऱ्या कामांचा प्रस्ताव प्राप्त झाला असून त्यास अनुसरून सदर कामास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय:-

१. सदर योजने अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षाकरिता प्रकल्पास प्रशासकीय मान्यता ही संदर्भाधीन क्र.(३) येथील शासन निर्णयानुसार मान्य योजनेनुसार देण्यास व त्यात नमुद अटी व शर्तीनुसार संदर्भ क्र. (५) नुसार प्राप्त प्रस्तावास मान्यता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णयास जोडलेल्या विवरणपत्रानुसार घटक निहाय मागणी नुसार भांडवली खर्च मान्य करण्यात येत आहे.
२. सन २०२२-२३ या वर्षाकरिता सर्वसाधारण वर्गवारीतील सुमारे ३८,२१० प्रलंबित कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याकरिता येणारा खर्च सुमारे रु.१२९२ कोटी भागभांडवल स्वरुपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर खर्च मागणी क्र.के-११, लेखाशिर्ष

क्र.४८०१४०९५,०५ पारेषण व वितरण, १९०, सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूका,(०१)(०१) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनीमध्ये भांडवली गुंतवणूक (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये भांडवली गुंतवणूक) (कार्यक्रम), ५४, गुंतवणूका या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

३. शासनाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या कंपनीमध्ये केलेली सदर भांडवली गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी मर्यादित मार्फत केलेली भांडवली गुंतवणूक समजण्यात यावी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या कंपनीने सदर रक्कमेच्या दर्शनी मुल्या इतके समभाग महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी मर्यादित या कंपनीच्या नावे वर्षनिहाय वितरीत करावेत.

४. सन २०२२-२३ या वर्षाकरिता अनुसूचित जाती वर्गवारीतील सुमारे ४२७१ प्रलंबित कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याकरिता येणारा खर्च सुमारे रु.१२३ कोटी भागभांडवल स्वरूपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात येत आहे. महावितरण कंपनीकडे उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत अनुसूचित जाती विशेष घटक कार्यक्रमांतर्गत शिल्लक असलेले अनुदान या प्रलंबित कृषीपंपाना वीजपुरवठा देण्याकरिता प्रथम वापरण्यात यावे व सदर अनुदानाची रक्कम संपुष्टात आल्यानंतर आवश्यक असल्यास उर्वरित कृषीपंपाना वीज जोडणी देण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून या प्रयोजनार्थ लेखाशिर्ष उघडण्यात येवून नियतव्ययाची मागणी करण्यात यावी.

५. सन २०२२-२३ या वर्षाकरिता अनुसूचित जमाती वर्गवारीतील सुमारे २९५६ प्रलंबित कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याकरिता येणारा खर्च सुमारे रु.८५ कोटी भागभांडवल स्वरूपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात येत आहे. महावितरण कंपनीकडे उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत आदिवासी विकास विभागाचे शिल्लक असलेले अनुदान या प्रलंबित कृषीपंपाना वीजपुरवठा देण्याकरिता प्रथम वापरण्यात यावे व सदर अनुदानाची रक्कम संपुष्टात आल्यानंतर आवश्यक असल्यास उर्वरित कृषीपंपाना वीज जोडणी देण्याकरिता आदिवासी विकास विभागाकडून या प्रयोजनार्थ लेखाशिर्ष उघडण्यात येवून नियतव्ययाची मागणी करण्यात यावी.

६. आवश्यकतेनुसार योजनेच्या मंजूर आर्थिक मर्यादेत तांत्रिक परिमाणांमध्ये सदर योजनेच्या सनियंत्रण व समन्वयाकरिता गठीत करण्यात आलेल्या समितीच्या मान्यतेने बदल होऊ शकतो.

७. सदर योजनेच्या अंमलबजावणीचा त्रैमासिक प्रगती अहवाल या विभागास सादर करण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०३२११७२७१८०९१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्र. पुं. बडगेरी)
शासनाचे उप सचिव

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा.उपमुख्यमंत्री तथा मंत्री (ऊर्जा) यांचे प्रधान सचिव
४. मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.

५. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. अपर मुख्य सचिव (वित्त) मंत्रालय, मुंबई.
७. अपर मुख्य सचिव (नियोजन) मंत्रालय, मुंबई.
८. अ.मु.स. (आदिवासी विकास) मंत्रालय, मुंबई.
९. प्रधान सचिव (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य) मंत्रालय, मुंबई.
१०. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी, फोर्ट, मुंबई.
१२. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, प्रकाशगड, बांद्रा (पूर्व), मुंबई.
१३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर
१४. महालेखापाल (लेखापरीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई
१५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१६. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१७. अवर सचिव (ऊर्जा-३), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
१८. कक्ष अधिकारी, (अर्थसंकल्प/व्यय-१६), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
१९. कक्ष अधिकारी (नियोजन विभाग), मंत्रालय, मुंबई
२०. निवडनस्ती (ऊर्जा-५), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
२१. ऊर्जा विभागातील सर्व कार्यासने.

शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-२०२०/प्र.क्र.१२१/ऊर्जा-५ दि. २१ मार्च, २०२३ चे सहपत्र

DPR for energisation of AG pump through HVDS for 2022-23 under AG policy -2020								
Sr. No.	Circle	Consumers			DPR in Rs Crs			Total DPR Cost in Rs Crs
		Gen	ST Nos	SC NOS	Gen	ST	SC	
1	AKOLA	1019	71	302	34.66	2.05	8.71	45.42
2	BULDHANA	1647	79	293	58.05	2.28	8.45	68.78
3	WASHIM	1909	97	392	65.60	2.80	11.31	79.71
4	AMARAVATI	677	165	62	24.80	4.76	1.79	31.35
5	YAVATMAL	2177	397	313	78.60	11.45	9.03	99.08
6	BHANDARA	703	16	52	20.28	0.46	1.50	22.24
7	GONDIA	1012	166	65	34.46	4.79	1.87	41.12
8	NAGPUR	857	34	63	29.99	0.98	1.82	32.79
9	WARDHA	514	36	71	14.83	1.04	2.05	17.91
10	CHANDRAPUR	519	210	124	14.97	6.06	3.58	24.60
11	GADCHIROLI	377	245	40	10.87	7.07	1.15	19.09
VIDHARBHA		11411	1516	1777	387.11	43.73	51.26	482.10
12	AURANGABAD	1880	42	292	64.77	1.21	8.42	74.40
13	JALNA	2353	2	226	78.41	0.06	6.52	84.99
14	BEED	1999	13	97	68.20	0.37	2.80	71.37
15	LATUR	3150	26	205	106.67	0.75	5.91	113.33
16	OSMANBAD	1880	22	197	64.77	0.63	5.68	71.08
17	HINGOLI	1829	274	331	63.30	7.90	9.55	80.75
18	NANDED	4321	406	559	150.99	11.71	16.12	178.82
19	PARBHANI	1389	16	162	45.33	0.46	4.67	50.47
MARATHWADA		18801	801	2069	642.43	23.10	59.68	725.21
V&M		30212	2317	3846	1029.54	66.83	110.93	1207.31
20	MUMBAI	0	0	0	0.00	0.00	0.00	0.00
21	THANE	34	2	1	0.98	0.06	0.03	1.07
22	PALGHAR	9	0	0	0.26	0.00	0.00	0.26
23	RAIGAD	14	0	1	0.40	0.00	0.03	0.43
24	RATNAGIRI	6	2	4	0.17	0.06	0.12	0.35
25	SINDUDURG	2	0	0	0.06	0.00	0.00	0.06
KONKAN		65	4	6	1.87	0.12	0.17	2.16
26	A-NAGAR	447	13	58	12.89	0.37	1.67	14.94
27	NASHIK	16	0	0	0.46	0.00	0.00	0.46
28	DHULE	16	0	0	0.46	0.00	0.00	0.46
29	JALGAON	68	2	1	1.96	0.06	0.03	2.05
30	NANDURBAR	120	514	3	3.46	14.83	0.09	18.37
NORTH MAHARASHTRA		667	529	62	19.24	15.26	1.79	36.29
31	PUNE	977	5	25	33.45	0.14	0.72	34.32
32	SATARA	1085	5	37	36.57	0.14	1.07	37.78
33	SOLAPUR	3068	86	205	104.30	2.48	5.91	112.70
34	KOLHAPUR	590	3	26	17.02	0.09	0.75	17.85
35	SANGLI	1546	7	64	49.86	0.20	1.85	51.91
WEST MAHARASHTRA		7266	106	357	241	3	10	255
REST OF MAHARASHTRA		7998	639	425	262	18	12	293
MSEDCL		38210	2956	4271	1292	85	123	1500